

सा.त.पद्मालय -२ उपसा सिंचन योजना.  
ता.एरंडोल, जि.जळगाव, द्वितीय सुधारित  
प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन  
जलसंपदा विभाग**

**शासन निर्णय क्रमांक :- सुप्रमा-२०२५/(प्र.क्र.२५/२५)/(मध्यम प्रकल्प)**

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक:- २३ जुलै २०२५

- संदर्भ:-** १) तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव यांचा निर्णय ता.पा.वि.म/का.अ./प्रवि-१/ प्रमा-७४/९९, दि.१३/१९९९  
२) शासन निर्णय क्र., सुप्रमा/२०१९/५८४/प्र.क्र.१८७/१९/म.प्र., दि. ११/८/२०२२  
३) कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव यांचे पत्र क्र.कासं/तापाविम/प्रशा-५/३५६/२०२५, दि. २३/०१/२०२५

**प्रस्तावना:-**

पद्मालय -२ उपसा सिंचन योजना. जि.जळगाव हा मध्यम प्रकल्प तापी पाटबंधारे विकास महामंडळ "खानदेश" या प्रदेशांतर्गत जळगाव जिल्ह्यातील तापी खो-यातील गिरणा उपखो-यात एरंडोल तालुक्यातील पद्मालय गावाजवळ आहे. या प्रकल्पांतर्गत ७०.३६ दलघमी क्षमतेचे धरण बांधणे प्रस्तावित आहे. प्रकल्पाद्वारे जळगांव जिल्ह्यामधील एरंडोल व धरणगाव तालुक्यातील ९००० हे क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

या प्रकल्पास संदर्भ क्रमांक १ नुसार सन १९९७-९८ चे दरसूचीवर आधारीत रु.९५.४४ कोटी एवढ्या किंमतीस मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तसेच संदर्भ क्र. ०२ अन्वये या योजनेस रु. ३७०.९४ कोटी (दरसूची २०१६-१७) किंमतीस प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती.

कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव, यांनी संदर्भ क्र. ०३ अन्वये प्रकल्पचा द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे.

या प्रकल्पाचा द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता छाननी अहवाल प्रस्ताव नियोजन व वित्त विभागाच्या विभागाच्या सहमतीने व्यय अग्रक्रम समितीच्या दि. २३/०६/२०२५ रोजीच्या बैठकीत सादर केला असता त्यास व्यय अग्रक्रम समितीची मान्यता प्राप्त झाली आहे.

व्यय अग्रक्रम समितीने बांधकामाची सद्यःस्थिती, किंमत वाढीची कारणीमांसा इ. बाबींचा परामर्श घेऊन साठवण तलाव पद्मालय-२ उपसा सिंचन योजनेच्या सन २०२३-२४ दरसूचीवर आधारित रुपये १०७२.४५ कोटी किंमतीच्या द्वितीय सुधारित प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.

**शासन निर्णय:-**

शासनाच्या या निर्णयाद्वारे साठवण तलाव पद्मालय-२ उपसा सिंचन योजनेच्या सन २०२३-२४ दरसूचीवर आधारित रुपये १०७२.४६ कोटी (रु. एक हजार बहात्तर कोटी शेहेचाळीस लक्ष मात्र) किंमतीच्या द्वितीय सुधारित प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे. त्यापैकी रुपये रु. १०४९.६९ कोटी (रुपये एक हजार एकोणपन्नास कोटी एकोणसत्तर लक्ष मात्र) कामाप्रित्यर्थ रु.२२.७६

कोटी (रुपये बावीस कोटी शह्यात्तर लाख मात्र) आस्थापना व अनुषंगिक खर्चासाठी तरतूद आहे. उपशीर्ष निहाय तरतुदींचा गोषवारा सोबत जोडण्यात येत आहे.

योजनेस प्रदान केलेली द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मध्यम प्रकल्प कार्यासनाच्या नोंदवही मध्ये अनुक्रमांक ०५/२०२५ वर नोंदवण्यात आली आहे.

➤ **द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता खालील अटींच्या अधीन राहून देण्यात येत आहे.**

- १) रु.२३० कोटी उच्च न्यायलयात जमा करावयाचे आहेत, त्यास व रु. २२४ कोटी कामावर खर्च करावयाचे आहेत, अशा एकूण रु.४५४ कोटी अतिरिक्त खर्च करण्यास मान्यता देण्यात आली.
- २) सदर प्रकरणी जिल्हाधिका-यांमार्फत चौकशी करण्यात यावी.
- ३) भूसंपादनाबाबत मा. उच्च न्यायलयाच्या अंतिम निकालानंतर सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करावा.
- ४) या प्रकल्पाचा "प्रकल्पीय पाणीवापर" हा राज्य एकात्मिक जल आराखड्यातील तरतुदीपेक्षा कमी असल्याने त्याबाबत "राज्य एकात्मिक जल आराखड्यात" सुधारणा करण्यात यावी.
- ५) सदरील प्रकल्प मध्यम प्रकल्प असल्याने त्यास "केंद्रिय जल आयोगाच्या" मान्यता घेण्यात यावी.
- ६) उपसा सिंचन योजनेचे प्रस्तावित काम पूर्ण झाल्यानंतर "पाणी वापर संस्था" स्थापन करण्यात यावी.
- ७) प्रकल्पास "पर्यावरण विभागाची" मान्यता घेण्याची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर प्रकल्पाच्या भू-संपादना व्यतिरिक्तची कामे हाती घेण्यात यावीत.
- ८) सदर प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत व सुधारित प्रशासकीय मान्यता तरतुदीच्या मर्यादेत पूर्ण करण्यात यावे.
- ९) राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या छाननी अहवालातील उपस्थित सर्व मुद्द्यांची पूर्तता / अनुपालन करण्यात यावे.
- १०) प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने भूसंपादन विहित कालावधीत पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी.
- ११) सदर प्रकल्पासाठी कोणत्याही प्रयोजनार्थ मंजूर प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेबाहेर जाऊन, निधी वितरण अथवा अतिरिक्त खर्च न करणेची जबाबदारी महामंडळाची राहिल.
- १२) प्रकल्पासाठी आवश्यक वैधानिक व तांत्रिक मान्यता सक्षम स्तरावर घेण्यात याव्यात.
- १३) सुधारीत प्रशासकीय मान्यता म्हणजे अहवालातील तांत्रिक बाबी अथवा निविदाविषयक क्षेत्रीय स्तरावरील निर्णयास किंवा झालेल्या क्षेत्रीय अनियमिततेस मान्यता गृहीत धरली जाणार नाही. काही अनियमितता निदर्शनास आल्यास त्याची जबाबदारी संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर राहिल.
- १४) प्रकल्पाची अंमलबजावणी करतांना प्रचलित शासन निर्णय, नियम, CVC मार्गदर्शक तत्वे, वित्तीय अधिकार मर्यादा, विहित केलेली निविदा कार्यपद्धती याची काटेकोर अंमलबजावणी करणे, आवश्यकतेनुसार राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने प्रकल्पाच्या व कामाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशांचे व त्रुटींची पूर्तता करणे याची सर्वस्वी जबाबदारी महामंडळाची राहिल.
- १५) उपलब्ध निधीचे Thin Spreading टाळणेचे दृष्टीने प्रकल्प घटकांच्या बांधकामावरील गुंतवणुकीचा प्राधान्य क्रम निश्चित करून त्यानुसारच कामे करावीत.
- १६) प्रकल्प कार्यान्वित करण्यातील पूर्ण झालेल्या घटक कामांचे घटक निहाय समाप्ती अहवाल तयार करून सदर कामे तात्काळ व्यवस्थापनास हस्तांतरीत करावीत.
- १७) शासनाने आदेशित केल्यानुसार Technical Audit करण्यात यावे.
- १८) सदर प्रकल्पावर लाभधारकांची पाणी वापर संस्था स्थापन करण्यात यावी.
- १९) Project Management Unit (PMU) व Dashboard स्थापन करणेबाबत व प्रकल्प विहित वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने विचार करावा.

या प्रकल्पाच्या कामावर होणारा खर्च मुख्य लेखाशीर्ष आय-५, ४७०१ मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्प यावरील भांडवली खर्च, ८०, सर्वसाधारण-१९०, सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणूका (०२) योजनांतर्गत, (०२) (०४) तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव, भाग भांडवली अंशदान (४७०१-एच ७६३) या लेखाशिर्षाखाली टाकावा व त्याखालील मंजुर अनुदानातून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय नियोजन विभाग व वित्त विभागाच्या सहमतीने व्यय अग्रक्रम समितीची दिनांक २३/०६/२०२५ रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी निर्गमित दिनांकापासून करण्यात यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२५०७२३१५२३३८४०२७ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

**सहपत्र :- उपशीर्षनिहाय तरतुदींचा गोषवारा**

(प्रविण कोल्हे)

शासनाचे उप सचिव

**प्रत, सहपत्रांसह :-**

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री महोदय यांचे प्रधानसचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा.मंत्री (जलसंपदा) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
- ४) मा.मुख्य सचिव यांचे स्वीय सहाय्यक,मंत्रालय, मुंबई
- ५) अपर मुख्य सचिव (जलसंपदा), जलसंपदा विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
- ६) अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
- ७) अपर मुख्य सचिव (नियोजन), नियोजन विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
- ८) सचिव (लाक्षेवि), जलसंपदा विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
- ९) सचिव (प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभागांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
- १०) महालेखापाल-१/२ (लेखापरिक्षा/ लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
- ११) कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव.
- १२) मुख्य अभियंता (द.वप्र) व सह सचिव यांचे स्वीय सहाय्यक, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १३) मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव.
- १४) उप सचिव (मो.प्र-१/मो.प्र-२/जसं/निवसं/सिंव्य/लाक्षेवि/लपा/जवि), यांचे स्वीय सहाय्यक, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १५) आंतर वित्त सल्लागार व उपसचिव यांचे स्वीय सहाय्यक, जलसंपदा विभाग, मंत्रालय,मुंबई.
- १६) अधीक्षक अभियंता, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जळगाव.
- १७) वित्त विभाग (व्यय-१२/अर्थ-०२/अर्थ-१०/व्यय-६ अ ), मंत्रालय, मुंबई.
- १८) नियोजन विभाग (कार्यासन १४३४), मंत्रालय, मुंबई.
- १९) मध्यम प्रकल्प कार्यासन संग्रहार्थ.

**उप शीर्ष निहाय तरतुदींचा गोषवारा**

सा.त.पन्नालय -२ उपसा सिंचन योजना.जि.जळगाव

शासन निर्णय क्र. सुप्रमा-२०२५/(प्र.क्र.२५/२०२५)/मप्र दि. २३/०७/२०२५चे सहपत्र.

(किंमत रुपये कोटी)

उपशीर्ष	मंजूर प्रथम सुप्रमा नुसार(दरसूची २०१६-१७)	प्रस्तावित द्वितीय सु.प्र.मा. नुसार (दरसूची २०२३-२४)	वाढ/घट
<b>[A] शिर्ष कामे</b>			
ए-प्राथमीक	०.२६	०.२६	०.००
ब — भूसंपादन	९७.१६	७८०.८८	६८३.७२
सी-मुख्य कामे	१०४.१५	१०८.७०	४.५६
डी — मुख्य विमोचक	२.०७	२.४८	०.४१
के — इमारती	१.००	१.००	०.००
एम — वृक्षसंवर्धन	०.३५	०.३५	०.००
ओ — संकिर्ण	६.९९	६.९९	०.००
पी — देखभाल	१.७५	१.७५	०.००
क्यू- हत्यारे व औजारे	१.७५	१.७५	०.००
आर — दळणवळण	१.९५	१.९५	०.००
टी- उपसा कामे	६८.४१	७६.१७	७.७४
<b>एकूण (A)</b>	<b>२८५.८४</b>	<b>९८२.२८</b>	<b>६९६.४४</b>
<b>[B] कालवे व वितरण व्यवस्था</b>			<b>०.००</b>
अ — प्राथमिक	०.४९	०.४९	०.००
ब — भूसंपादन	०.२२	०.२२	०.००
डी - -विमोचक	०.००	०.००	०.००
इ- प्रपात	०.००	०.००	०.००
एफ- RHT works	०.००	०.००	०.००
जी — पूल	०.००	०.००	०.००
एच — एस्केप	०.००	०.००	०.००
के — इमारती	०.०८	०.०८	०.००
एल — माती काम	५६.८५	६६.०६	९.२१
एम — वृक्षसंवर्धन	०.०२	०.०२	०.००
ओ — संकिर्ण	०.०५	०.०५	०.००
पि — निगराणी	०.४९	०.४९	०.००
आर — दळणवळण	०.००	०.००	०.००
यु वितरिका भाग-३	०.००	०.००	०.००
<b>एकूण (B)</b>	<b>५८.२०</b>	<b>६७.४१</b>	<b>९.२१</b>
<b>एकूण बांधकामे</b>	<b>३४४.०४</b>	<b>१०४९.६९</b>	<b>७०५.६५</b>
ईटीपी चार्जस	२६.९०	२२.७६	-४.१४
<b>प्रकल्प एकूण</b>	<b>३७०.९४</b>	<b>१०७२.४५</b>	<b>७०१.५१</b>

**ठळक बाबी**

अ) योजनेचे सिंचनक्षेत्र (CCA) ९००० हेक्टर आहे.

ब) लाभव्यय गुणोत्तर — २.९६ (१.५० पेक्षा जास्त)

क) आर्थिक परतावादर (IRR) — १६.६९%

(प्रविण कोल्हे)

शासनाचे उप सचिव